

TCS/SE/90/2018-19

July 30, 2018

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex Mumbai

Kind Attn: Manager, Listing Department

**BSE Limited** 

P.J. Towers, Dalal Street

Mumbai

Kind Attn: General Manager

**Department of Corporate Services** 

Scrip Code No. 532540 (BSE)

Dear Sirs,

Sub: Transfer of Equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Demat Account

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose the following documents:

- 1. Copy of reminder letter to shareholders dated July 26, 2018
- 2. Copies of newspaper advertisement published in Free Press Journal (English) dated July 27, 2018 and Navshakti (Marathi) dated July 28, 2018

The above reminder letters were sent to the shareholders by Registered post who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to the IEPF Demat Account as per Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs and subsequent amendment from time to time.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

Rajendra Moholkar Company Secretary

Encl: As above

0 1



Corporate Identity No. (CIN) - L22210MH1995PLC084781 Registered Office: 9th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mumbai 400 021 Tel: 91 22 6778 9595 E-mail: investor.relations@tcs.com Website: www.tcs.com

Dear Shareholder(s) July 26, 2018

Sub: Transfer of Equity Shares held by you in the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF)

As per Section 124 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendment thereto ("the Rules"), all unclaimed dividends are required to be transferred by the Company to IEPF established by Central Government, after the expiry of seven years from the date of transfer to unpaid dividend account. Details of such unclaimed dividends are regularly updated on the website of the Company and reminder letters have also been sent from time to time to the shareholders to claim their unclaimed dividends. Further, all the shares in respect of which dividend has remained unclaimed for seven consecutive years or more shall also be transferred in the name of IEPF.

As per our records, the amount(s) of dividends mentioned in the enclosed letter are lying unclaimed against your name. You are requested to claim the same by returning the enclosed letter duly signed to TSR Darashaw Limited, Registrars and Share Transfer Agent of the Company on or before **November 16, 2018**. In case the dividends are not claimed by the said date, necessary steps will be initiated by the Company to transfer shares held by you which are due for transfer to IEPF without further notice, in accordance with the Rules. **Please note that no claim shall lie against the Company in respect of the shares so transferred to IEPF**.

In case the shares are held by you:

- In physical form new share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of necessary formalities. Hence, the original share certificate(s) which stand registered in your name will be deemed cancelled and non-negotiable.
- In demat form the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares lying in your demat account in favour of IEPF.

In the event of transfer of shares held by you and the unclaimed dividends to IEPF, you are entitled to claim the same from IEPF by submitting an online application in the prescribed Form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same duly signed to the Company along with requisite documents enumerated in the Form IEPF-5.

In case you have any queries, please contact the Registrars and Transfer Agent of the Company, TSR Darashaw Limited, 6-10, Haji Moosa Patrawala Industrial Estate. 20, Dr. E. Moses Road, Near Famous Studio, Mahalaxmi, Mumbai – 400 011, Tel No.: 91 22 6656 8484, Fax No: 91 22 6656 8494, Email Id: csg-unit@tsrdarashaw.com

Thanking you,

Yours faithfully, For Tata Consultancy Services Limited

Rajendra Moholkar Company Secretary

Encl: As above

To,
TSR DARASHAW LIMITED
(Unit: Tata Consultancy Services Limited)
6-10 Haji Moosa Patrawala Industrial Estate,
20, Dr. E. Moses Road, Near Famous Studio, Mahalaxmi,
Mumbai 400 011

Dear Sir / Madam,

### Sub: Payment of unclaimed dividend

Kindly arrange for payment of unclaimed dividend as mentioned below on the basis of your letter dated July 26, 2018. I confirm that neither I have encashed the dividend warrant(s) sent to me earlier nor I have received any money in connection with the below mentioned dividend (s).

### Folio No./CLIENT ID & DPID No.

Dividend Warrant No	Amount (₹)	Date of Payment	Last Date of Claim

My email id is	<b>:</b>	My Mobile no is:	
Place:			
Date:			Signature of the First named Shareholder

Note: Please return this Annexure duly filled in and signed to TSR Darashaw Limited, Registrars and Share Transfer Agent of the Company on or before **November 16, 2018.** 

# कार्यपालक अभियंता का कार्यालय पथ निर्माण विभाग, पथ प्रमंडल, चतरा

<u>-: आवश्यक सूचना :-</u> पथ निर्माण विभाग, पथ प्रमण्डल, चतरा अन्तर्गत निविदा आमंत्रण सूचना संख्या 1/2018–19, Call No. – 1, जिसका PR No. 188048/18-19 (D) है। जिसे अपरिहार्य कारणवश

रद्द किया जाता है। PR 189123 (Road)18-19\*D

कार्यपालक अभियंता. पथ प्रमण्डल, चतरा

### **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that Shri Darshan Kirtikumar Bafna and Shri Lalit Ravindra Patil, both residing at Pen, Raigad, are negotiating with my client for sale of their rights, title and interest in respect of the property mentioned below:

: Schedule of the Property :

All that piece and parcel of land situate and lying at Village Balvade Budruk, Taluka Pen, District Raigad hav-

l	Owner Name	Survey Number/	Area (H.R.)	Potkharaba (H.R.)	Total Area (H.R.)	Area to be sold to	Assessment
		Hissa Number	(II.N.)	(11.11.)	(i i.n. <i>)</i>	Purchaser (H.R.)	
l	Shri Darshan Kirtikumar Bafna and Shri Lalit Ravindra Patil	64	12.27.00	4.09.00	16.36.00	8.00.00	15.12
l	Shri Darshan Kirtikumar Bafna and Shri Lalit Ravindra Patil	84	4.44.00	1.03.00	5.47.00	2.80.00	6.84

That the said owners have assured to my client that the said land is free from any encumbrances of whatsoever nature and the title of the owners are good, clear and marketable and they are absolute owners of the said land/property mentioned above.

Any person claiming any right, title and interest in the said land/property must make the same known to me in writing at the address mentioned herein below within 14 (fourteen) days from the publication of this notice along with all copies of documents by which such title, interest etc. is to be claimed, failing which any such alleged claim will be deemed to have waived or abandoned.

> Adv. Chirag Sancheti 104-A, Mittal Tower, 10th Floor, Nariman Point, Mumbai-400 021 Tel.: 22832425, 22885858 Email: chiragsancheti01@gmail.com



Dated: 26/07/2018

## **ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION**

Information Technology Department

# **E-TENDER NOTICE**

Commissioner, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar invites tender through E-tendering system from experienced and competent vendors for Employee Data Management System for keeping service book records web applications as per requirement and specification provided by UMC. The blank e-tender forms and the detailed information regarding tenders will be available on the e-tendering website of the Corporation https://umc.maharashtra.etenders.in

Sr.	Name of Work	Estimated Cost of Tender	Tender Document Fee (In Rs.)	Earnest Money Deposit (EMD) (In Rs.)
1	Employee Data Management System for keeping service book records	''	Rs. 2832/- (Non-Refundable)	Rs. 24000/-

Online Tender Document Download: 27/07/2018 15.01 PM to 10/08/2018 17.00 PM Online Bid Upload/Submission : 27/07/2018 15.01 PM to 10/08/2018 17.00 PM Online transfer of custody of Bid : 13/08/2018 17.01 PM to 16/08/2018 17.00 PM

The Tender forms will be available online only. Tender forms will not be sold manually from IT Dept. Ulhasnagar Municipal Corporation. Bid should be submitted online as per above Schedule.

Eligibility criteria and detailed tender notice is also available online URL mentioned above.

Rights to reject any or all tenders without assigning any reason thereof is reserved by the Hon. Commissioner, Ulhasnagar Municipal Corporation, Ulhasnagar.

Dy. Commissioner (City) Ulhasnagar Municipal Corporation

UMC/PRO/290/18



Ulhasnagar-421 003

# TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

# **NOTICE**

### **Sub: Transfer of Equity Shares of the Company to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account**

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs, as amended from time to time ("Rules").

The Act and the Rules, amongst other matters, contain provisions for transfer of unclaimed dividend to IEPF and transfer of shares, in respect of which dividend remains unclaimed for seven consecutive years or more to IEPF Account.

The Company has sent individual communication to the concerned shareholders at their registered address whose shares are liable to be transferred to IEPF. The Company has also uploaded on its website www.tcs.com complete details of the concerned shareholders whose dividends are lying unclaimed for seven consecutive years and whose shares are due for transfer to IEPF.

In case the dividends are not claimed by the concerned shareholder(s) by November 16, 2018, necessary steps will be initiated by the Company to transfer shares held by the concerned shareholder(s) to IEPF without further notice in the following manner:

In case the shares are held:

- In physical form New share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of necessary formalities. The original share certificate(s) which stand registered in the name of shareholder will be deemed cancelled and non-negotiable.
- In demat form The Company shall inform the Depository by way of corporate action for transfer of shares lying in the demat account in favour of IEPF.

The shareholders may note that in the event of transfer of shares and the unclaimed dividends to IEPF, concerned shareholder(s) are entitled to claim the same from IEPF by submitting an online application in the prescribed Form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same, duly signed to the Company at its Registered Office along with requisite documents enumerated in Form IEPF-5.

The shareholders may further note that the details of unclaimed dividends and shares of the concerned shareholder(s) uploaded by the Company on its website www.tcs.com shall be treated as adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and equity shares transferred to the IEPF.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact the Company's Registrars and Transfer Agent, **TSR Darashaw Limited**, Unit: Tata Consultancy Services Limited, 6-10 Haji Moosa, Patrawala Industrial Estate, 20, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai – 400 011, Tel: 91 22 6656 8484, Fax: 91 22 6656 8494. Website: www.tsrdarashaw.com.

# For TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

Rajendra Moholkar

Company Secretary

Place: Mumbai Date: July 26, 2018

Registered Office:

9th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mumbai 400 021

Tel: 91 22 6778 9595

Email: investor.relations@tcs.com website: www.tcs.com CIN: L22210MH1995PLC084781

> managerial personnel in such deposits and the effect of such interest in so far as it is different from the interests of other persons.



NDUSTRIES

LIMITED

# **Empire Industries Limited**

Registered Office:

Empire Complex, 414, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013 CIN: L17120MH1900PLC000176 Tel: 6655 5453 • Fax: 2493 9143 • E-mail: deposits@empiremumbai.com

THE COMPANY INVITES DEPOSITS FROM THE PUBLIC AND SHAREHOLDERS UNDER THE FOLLOWING SCHEMES:

# Fixed Deposit Schemes

Period	Minimum	Maturity	Effective
Months	Amount ₹	Value ₹	yield p.a. (%)
06	50,000/-	51,665/-	6.66
12	20,000/-	21,543/-	7.71
24	20,000/-	23,319/-	8.30
36	20,000/-	25,365/-	8.94

Interest Compounded Quarterly & payable on maturity.

NON	N-CUMULATI	IVE SCHEME			
Period	Minimum	Rate of Interest			
Months	Amount ₹	per annum (%)			
06	50,000/-	6.50			
12	20,000/-	7.50			
24	20,000/-	7.75			
36	20,000/-	8.00			

	E SCHEME
Minimum Amount ₹	Rate of Interest per annum (%)
50,000/-	7.50
50,000/-	7.75
50,000/-	8.00
	Amount ₹ 50,000/- 50,000/-

Period	Minimum	Rate of Interest
Months	Amount ₹	per annum (%)
12	20,000/-	7.75
24	20,000/-	8.00
36	20,000/-	8.25

## **DEPOSITS FOR SENIOR CITIZENS**

Additional rate of 0.50% p.a. will be paid to Individuals who have completed 60 years of age for all Schemes.

### HIGHLIGHTS

- Credit Rating from CARE Ltd. "A" Meaning stable.
- Additional amounts in multiples of ₹ 1000/- will be accepted in all schemes.
- Interest will be credited directly to the depositor's bank account through ECS.
- In-house processing and prompt service.
- Nomination facility available.
- Premature withdrawal permissible.
- Dividend Paying Company.

### HOW TO APPLY

- The Cheque / Draft should be drawn in favour of "Empire Industries Limited" and crossed "Account Payee Only".
- The Application Forms along with the remittance should be sent to the Managers to the Fixed Deposit Schemes at their respective Collection Centres or to the Registered Office of the Company.

### MANAGERS TO THE FIXED DEPOSIT SCHEME



company;

Statutory Dues


Rating obtained

Meaning of the rating obtained

Western Fund Advisory

Servisory Pvt. Ltd.

1-2 Bhupen Chambers, Ground Floor, Opp. Bombay Stock Exchange, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001. Tel.: 4050 9999 (Boardline) Fax: 4050 9900



COMPANY 17, Rajgir Chambers, 2nd Floor, 12/14, S. Bhagatsingh Road, Mumbai - 400 023.

Nil

Working Capital

Credit Analysis &

Research Ltd

20.07.2018

Not applicable

CARE "A" (FD)

Tel.: 66376303 / 04 / 05

FRAMROZ & SONS Mamam House, Hamam Street,

Mumbai - 400 023. Tel.: 2265 2621 2265 6327

409, E Square, 4th Floor, Subhash Road, Vile Parle (East), Mumbai - 400 057. Tel.: 2611 0300 2611 0400

R.K. INVESTMENTS

(₹ in lakhs)

CIRCULAR OR CIRCULAR IN THE FORM OF ADVERTISEMENT INVITING DEPOSITS [PURSUANT TO SECTION 73 (2)(A) AND SECTION 76 AND RULE 4(1) AND 4(2) OF THE COMPANIES (ACCEPTANCE OF DEPOSITS) RULES, 2014] GENERAL INFORMATION

a.	Name, address, website and other contact details of the company	EMPIRE INDUSTRIES LIMITED Registered Office: Empire Complex 414 Senapati Bapat Marg, Lower Parel Mumbai 400013. Web: www.empiremumbai.com Telephone: 66555453 CIN: L17120MH1900PLC000176 E-Mail: deposits@empiremumbai.com
b.	Date of incorporation of the company	17 <sup>th</sup> October, 1900.
c.	Business carried on by the company and its subsidiaries with the details of branches or units, if any;	The business carried on by the Company is:  (1) Manufacture of Glass Containers for Pharmaceutical Industry;  (2) Represents a number of foreign manufacturers of Precision Machine Tools, Measuring Instruments, Testing Machines and Designing and Marketing of Industrial Equipments.  (3) Import, Export and Trading in frozen sea food, meat & other chilled products.  (4) Vending services of Foods and Non-Food products through Vending Machines under the brand name "GRABBIT";  (5) Offering office space in the properties developed at Lower Parel & Vikhroli, under Leave & License basis to Banks and Multinational Companies.  The Company has Branch Offices in the states of Andhra Pradesh, Assam, Bihar, Delhi, Haryana, Jharkhand, Karnataka, Kerala, Madhya Pradesh, Maharashtra, Odisha, Punjab, Tamil Nadu, Telangana, Uttar Pradesh & West Bengal,  The location of its Plant is as under:  VITRUM GLASS  Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli, Mumbai 400083.
d.	Brief particulars of the management of the	The Company is managed by the Managing Director, subject to the Superintendence, control and direction of the Board of Directors.

S.No.	Name	Address	DIN	Occupation
1.	Mr. S. C. Malhotra	Windmere, New Cuffe Parade, Colaba, Mumbai 400005.	00026704	Industrialist
2.	Mr. Ranjit Malhotra	Tahnee Heights Co-Op. Hsg. Soc. Ltd. Flat No. B-34,66, Napean Sea Road, Petit Hall, Mumbai 400006.	00026933	Industrialist
3.	Mr. Dileep Malhotra	Windmere, New Cuffe Parade, Colaba, Mumbai 400005.	00027168	Industrialist
4.	Mr. Rajbir Singh	Flat No.2, Gr. Floor, Kanwal Mansion, 23 Cuffe Parade, Colaba, Mumbai 400005	00826402	Business
5.	Mr. Chandrakant P. Shah	Parekh Bldg., 3rd. Floor, 18 Mama Parmanad Marg. Opera House Mumbai 400004.	00450394	Retired Businessmar
6.	Mr. Bipinchandra C. Gandhi	23/24 West View, Bldg. No.3, 309 S. V. Road, Santacruz (West) Mumbai 400054.	00780094	Business
7.	Mr. Subodh Chandra	Kusum Kuni, Civil Lines, Pilibhit, Uttar Pradesh 262001.	02076844	Business & Agriculture
8.	Mrs. Uma Ranjit Malhotra	Tahinee Heights Co-Op, Hsg. Soc. Ltd. Flat No. B-34,66, Napean Sea Road, Petit Hall, Mumbai 400006.	06848613	Business

Management's perception of risk factors The Company is investing its funds only for the purpose of business and hence there are no financial risks except normal business risks that any Company has to face. The Company has taken out adequate insurance policies for covering the risks to the Company's properties.

Details of default, including the amount involved, duration of default and present status, in repayment of-

ii)	Debentures and interest thereon	Nil
iii)	Loan from any bank or financial institution and interest thereon	Nil
AR	TICULARS OF THE DEPOSIT SCHEME	29
a.	Date of passing Board Resolution	30.05.2018
b.	Date of passing resolution in the general meeting authorizing the invitation of such deposits	24.07.2014
C.	Type of deposits, i.e., whether secured or unsecured	Unsecured
d.	Details of Deposit amounts:-	(₹ in lakhs)
	<ol> <li>Amount which the company can raise by way of deposits per Act and Rules made there under.</li> </ol>	7426.69
	ii) Aggregate Deposit held on :	100000
	a) Last day of the immediately preceding financial year	5726.41
	<ul> <li>b) On the date of issue of the Circular or advertisement</li> </ul>	5734.59
	iii) Amount of Deposits proposed to be raised	7426.69
	iv) Amount of Deposits repayable within the Next Twelve months.	2376.56

e. Terms of raising of deposits : Duration (Months) Rate of Interest (% age p.a) Mode of Payment Cheque or Demand Draft Mode of Repayment Cheque "Additional rate of 0.50% p.a. for Senior Citizen (Age above 60 years) Proposed time schedule 27.07.2018 27.07.2019

Date of Opening the scheme Time period for which the circular or advertisement is valid Reasons or objects of raising the deposits Credit rating obtained Name of the Credit Rating Agencies

Date on which rating was obtained Short particulars of the charge created or to be created for securing such deposits, if any. Any financial or other material interest of the directors, promoters or key 3. DETAILS OF ANY OUTSTANDING DEPOSITS:

a.	(Matured but not claimed)		₹ 50.85Lakhs						
b.	Date of acceptance		20.11.2008 to 29.09.2017						
C.	Total amount accepted	i.	₹ 5726.41						1022011040
d.	Rate of interest	0.5yr	8.00%	1ут	9.00%	2yrs	9.25%	3yrs	9.50%
е.	Total number of depositors	4624							
f.	Default, if any, in repayment of deposits and payment of interest thereon, if any, including number of depositors, amount and duration of default involved.		Nil						
g.	Any waiver by the depositors, of interest accrued on deposits.				1	lil			

4. FINANCIAL POSITION OF THE COMPANY

a. Profit of the Company before and after making provision for tax

31.03.2016 31.03.2017 31.03.2018	4666.84 5035.58 6006.34	3064.86 3301.17 4684.42
Dividend declared by the con Financial years.	npany and interest coverage ra	tio in respect of the said three
	Dividend Declared	Interest Coverage

Ratio Amount (₹ in lakhs) 31.03.2016 31.03.2017 31.03.2018 240 250 250 6.83 1440.00

 A summary of the financial position of the Company as in the three audited balance sheets immediately preceding the date of issue of circular or advertisement. (₹ in lakhs)

ASSETS	As at 31.03.18	As at 31.03.17	As at 31.03.16
Non-current Assets			
Fixed Assets			
Property, Plant & Equiptment Capital Work-in-Progress	21681.07	21460.47	21603.21
Capital Work-in-Progress	5720.08	7.84	0.17
Intangible Assets	43.26	52.73	113.39
Financial Assets Investments	0.01	0.01	0.01
Trade Receivables	1495.45	461.75	463.23
Loans	141.72	106.03	33.76
Other Non-Current Assets	545.96	348.19	425.85
Sub-total(a)	29627.55	22437.02	22639.62
Current Assets			
Inventories	10526.25	12684.84	10454.08
Financial Assets Trade Receivables	8021.94	7563.13	7939.76
Cash & Cash Equivalents	7775.06	8965.51	6681.66
Other Bank balances	799.62	830.02	1006.40
Loans & Advances	29.18	21.57	23.48
Other Current Assets	1962.41	1909.62	1804.54
Sub-Total (b)	29114.46	31974.70	27909.92
Total (a+b)	58742.01	54411.72	50549.54
EQUITY AND LAIBILITIES	As at 31.03.18	As at 31.03.17	As at 31.03.16
Equity			
Equity_Share Capital	600.00	600.00	600.00
Other Equity	20609.53	17730.47	14429.09
Sub-total(a)	21209.53	18330.47	15029.09
Non-Current Liabilities Financial Laibilities			
Borrowings	9188.28	6935.63	7660.30
Trade Payables	1.14	42.65	3.08
Other financial Liabilities	4710.76	5724.52	3418.52
Provisions	1632.65	1804.24	1495.38
Differed Tax Liabilities (Net)	773.56	734.56	538.13
Other Non Current Liabilities_	2136.72	6400.20	3596.20
Sub-Total (b)	18443.11	21641.80	16711.61
Current Liabilities		1	
Financial liabilities Borrowings	9009.63	6051.44	6174.56
Trade Payables	2459.73	2512.10	4844.20
Other Financial Liabilities	3066.57	2068.10	3618.77
Other Commettin Library	0000.01	2000.10	00.011

58742.01 Total (a+b+c) 5. A DECLARATION BY THE DIRECTORS THAT -

Sub-total (c)

Other Current Liabilities

Provisions

the company has not defaulted in the repayment of deposits accepted either before or after the commencement of the Act or payment of inferest thereon.

the board of directors have satisfied themselves fully with respect to the affairs and prospects of the company and that they are of the opinion that having regard to the estimated future financial position of the company, the company will be able to meet its liabilities as and when they become due and that the company will not become insolvent within a period of one year from the date of issue of the circular or advertisement.

1656.77

2896.67

19089.37

the company has complied with the provisions of the Act and the rules made there under. the compliance with the Act and the rules does not imply that repayment of deposits is guaranteed

the deposits accepted by the company before the commencement of the Act have been repaid (or will be repaid along with interest thereon maturity and until they are repaid, they shall be treated as unsecured and ranking paripassu with other unsecured liabilities)

deposits without any penalty. the deposits shall be used only for the purposes indicated in the Circular or circular in the form of the deposits accepted by the company (other than the secured deposits, if any, aggregate amount of which to be indicated) are unsecured and rank paripassu with other unsecured liabilities of the company.

In case of any adverse change in credit rating, depositors will be given a chance to withdraw

By Order of the Board of Directors For EMPIRE INDUSTRIES LTD.

1470.08

2337.73

54411.72

1669.51

2501.80

18808.84

50549.54

S. C. NANDA Director Finance & Company Secretary

### **CHANGE OF NAME**

### NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM ASHISH KALURAM VISWKARAMA TO ASHISH KALURAM VISHWKARMA AS PER AADHAR CARD NO: 5596 3060 2495.

I HAVE CHANGED MY NAME FROM SMT SMITA RAMESH GHODAKE TO SMT SMITA RAMESH GHODKE AS PER AFFIDAVIT NO: TT 758729. CL-70822 HAVE CHANGED MY NAME FROM RAHUL KUMAR LIMBANI TO RAHUL BABUBHAI LIMBANI AS PER AADHAR CARD NO: 6631 9456 1708. CL-70828

HAVE CHANGED MY NAME FROM FOFDIYA DINABEN VISHANJI TO DEENA DEEPAK MEHTA AS PER AFFIDAVIT DATED: 25TH JULY 2018. HAVE CHANGED MY NAME FROM RISHIT MADANKUMAR JAIN TO RISHITKUMAR MADANKUMAR JAIN AS PER AADHAR CARD NO: 4815 0336 1240

HAVE CHANGED MY NAME FROM MAHESHKUMAR DEVIDUTT JALAN TO MAHESH DEVIDUTT JALAN AS PER AADHAR CARD NO: 4928 2620 9225.

I HAVE CHANGED MY NAME FROM MRS. ASHA DHANPAL GAJI TO MRS. MINAL CHANDRAKANT PATIL AS PER AFFIDAVIT DATED: 26TH JULY 2018 ADD: - B8 ROOM NO 22 NEW INDIA STAFF QTRS C D BURFIWALA ROAD ANDHERI WEST MUMBAI 400058. HAVE CHANGED MY NAME FROM

MANISHA SADANAND RANE TO MRS ANAGHA ANANT SAWANT AS PER GAZETTE NO: (X-8076) HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD DILSHAD TO MOHAMMED DILSHAD KHAN AS PER AFFIDAVIT NO: TR 813810 DATED: 27/07/2018. CL-319 HAVE CHANGED MY NAME FROM PRATHMESH TUKARAM RENOSE TO NEW NAME PRATHAMESH TUKARAM RENOSE

AS PER AFFIDAVIT NO. NT 501302, DATED I HAVE CHANGED MY OLD NAME NISHA TO NEW NAME TOSHAVI TUKARAM RENOSE AS PER AFFIDAVIT NO

I HAVE CHANGED MY OLD NAME REKHA JAYDAYAL OBERAI TO NEW NAME PRERNA PRASHANT MAGGU AS PER GAZETTE NO. M - 1628913. CL-403 B I HAVE CHANGED MY NAME FROM KHALID TABARAK HUSAIN TO KHALID HUSAIN SIDDIQUI AS PER DEED POOL AFFIDAVIT FOR CHANGE IN NAME DATED

HAVE CHANGED MY NAME FROM SARAH HUSSAIN KANCHWALA (OLD NAME) TO SARAH HUSENI KACHWALA <u>- 26/07/2018.</u>

, KIRAN KAUR -ALIAS - KIRAN CHANEY W/O - JASPAL SINGH, RESIDENT OF QTR NO.N-140 / 10, TELCO COLONY, NR CHINMAYA VIDYALAYA, HULLUNG JAMSHEDPUR:831004. HAVE CHANGED MY NAME FROM – " KIRAN KAUR " TO KIRAN CHANEY " - VIDE THE AFFIDAVIT DATED 20/07/2018 SWORN BEFORE NOTARY AT JAMSHEDPUR. I HAVE CHANGED MY NAME FROM JAVED ABDUL GANI TO JAVED ABDUL GANI PUNEKAR AS PER DOCUMENTS CL-531 HAVE CHANGED MY NAME FROM KAMARJAHAN ASGAR ALI SHAIKH TO QAMAR JEHAN SHAIKH AS PER DOCUMENTS CL-531 A I HAVE CHANGED MY NAME FROM SUNII

CL-531 B I HAVE CHANGED MY NAME FROM MOMIN SHAKEELA ABDUL QAYYUM TO SHAKEELA ABDUL QAYYUM ANSARI AS PER DOCUMENTS CL-531 C HAVE CHANGED MY NAME FROM MATHEW K S TO MATHEW KALATHARAYIL SAMUEL AS PER

TO SUNIL NISHAD AS PER DECLARATION

HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD NAIM MOHAMMAD SHAREEF TO MOHAMMAD NAIM MOHAMMAD SHAREEF MOMIN AS PER

I HAVE CHANGED MY NAME FROM JAVED WAHEED AHMAD ANSARI TO ANSARI JAVED AHMAD WAHID AHMAD AS PER HAVE CHANGED MY NAME FROM

SHAFEEQUE SHAMSUDDIN PARKAR (OLD NAME) TO SHAFEEQUE SHAMS PARKAR (NEW NAMÉ) AS PER AFFIDAVIT NO TR-820263 DATED 24TH JULY 2018 CL-675 I HAVE CHANGED MY NAME FROM MISS SAIMA SHANKAR BEKKAM TO MRS POOJA GANESH NANAWARE AS PER HAVE CHANGED MY NAME FROM

RANJEETSINGH NEGI TO RANJEET NEGI AS PER AFFIDAVIT HAVE CHANGED MY NAME FROM RASHMIKA ASHWIN KHATRI TO RASHMI ASHWIN KHATRI AS PER AFFIDAVIT

loss of his share certificate No. 272

and distinctive 1356 to 1360 issued

by D.N. Nagar Shri Ashtavinayak

CHS Ltd. Duplicate share certificate

would be issued to him by this

society if no objection is lodged with

Hon Secretary

D.N.Nagar, Ashtavinayak

CHS Ltd. Link Road,

Andheri West

Mumbai 400053

us within 15 days of this date

28.7.2018

Place: Mumbai

Date: 28.7.2018

HAVE CHANGED MY NAME FROM ANTHONY MACRUS JOHN PEREIRA TO ANTHONY MARCUS JOHN PEREIRA AS PER AFFIDAVIT I HAVE CHANGED MY NAME FROM

JALINDAR JANARDAN CHAVAN TO JALINDAR JANARDAN CHAVHAN AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM JOANITA VERONICA ALEX CARDOZ TO

JOANITA ALEX CARDOZ AS PER I HAVE CHANGED MY NAME FROM TEJAS SANJAY KULKARNI TO TEJJAS SANJAY KULKARNI AS PER AFFIDAVIT CL-685 F

HAVE CHANGED MY NAME FROM CHAND SULTHANA ABDUL GHANI TO CHANDSULTANA ABDULGANI SHAIKH AS PER AFFIDAVIT HAVE CHANGED MY NAME FROM ABDUL GHANI / AHMAD ABDUL GANI

SHAIKH TO ABDULGANI SHAIKH AS PER AFFIDAVIT CL-685 H HAVE CHANGED MY NAME FROM SARITA VASANT SATAM TO PRADNYA PRAKASH SAWANT AS PER AFFIDAVIT DATE 27-07-2018 CL-685

I HAVE CHANGED MY NAME FROM MISS SUMAL MOHAMMED YUSUF SHAIKH TO MRS. SUMBUL MOHAMMED SHOEB SHAIKH AS PER AFFIDAVIT I HAVE CHANGED MY NAME FROM PRIYA RAMESH KHILARE TO ANUPAMA RAMESH KHILARE AS PER AFFIDAVIT

DATE 27-07-2018 CL-685 k HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMED RAFIQ SULEMAN TO MOHAMED RAFIQ SULEMAN SAYED AS PER AFFIDAVIT DATE 27-07-2018

HAVE CHANGED MY NAME FROM SHAMSHUNNISA MOHAMMED RAFIQ TO SHAMSHUNNISA MOHAMMED RAFIQ SAYED AS PER AFFIDAVIT DATE

HAVE CHANGED MY NAME FROM QURESHI SHIFA AFSAR TO SHIFA PARVEEN AFSAR ALI QURESHI AS PER AFFIDAVIT DATE 27-07-2018 CL-685 N HAVE CHANGED MY NAME FROM HANSABEN SHIRISHBHAI DASANI TO HANSA SHIRISH DASANI AS PER **AFFIDAVIT** CL-685 0

I HAVE CHANGED MY NAME FROM TAYYEB ABDULAZIZ TO TAIYAB ABDUL AZIZ QURESHI AS PER AFFIDAVIT HAVE CHANGED MY NAME FROM JAYESHKUMAR RATILAL MORBIA TO JAYESH RATILAL MORBIA AS PER AFFIDAVIT DATE 25-07-2018 CL-685 Q I HAVE CHANGED MY NAME FROM ANAM ABDUL KHALID SHAIKH TO ANAM KHALID SHAIKH AS PER AFFIDAVIT

HAVE CHANGED MY NAME FROM PRAKASH HIRACHAND SHANKLESHA TO PRAKASH HIRACHAND MUTHA AS PER AFFIDAVIT

I HAVE CHANGED MY NAME FROM IQBAL KHAN TO IQBAL ALI MOHAMMED CHOUDHARY AS PER DECLARATION. I HAVE CHANGED MY NAME FROM AZRA TO AZRA IQBAL CHOUDHARY AS PER SELF DECLARATION. HAVE CHANGED MY NAME FROM LEELABEN DHARAMSHI CHAUDHARY TO

LEELA BHARAT RAVARIA AS PER SELF DECLARATION. HAVE CHANGED MY NAME FROM SINGH **GURINDAR KAUR NAROTTAM TO GURVINDER** KAUR BRAR AS PER AFFIDAVIT DATED. 17TH JULY 2018

HAVE CHANGED MY NAME FROM IMTEYAZ BEG TO MOHAMMADIMTIYAZ HANNAN BAIG AS PER DOCUMENT CL-735

HAVE CHANGED MY NAME FROM HANNAN BAG TO HANNAN MUNNA BAIG AS PER DOCUMENT. HAVE CHANGED MY NAME FROM GARIBUNISSA TO GARIBUNNISHA HANNAN BAIG AS PER DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM NIKUNJ DINESH SHAH TO NIKUNJ DINESH SHETH AS

PER DOCUMENT. CL-735 C HAVE CHANGED MY NAME FROM R VEERA RAMLINGAM SWAMI TO VEERA RAMLINGAM SWAMI AS

DOCUMENT. I HAVE CHANGED MY NAME FROM ESHWAR BALU GAIKWAD TO ISHWAR BALU GAIKWAD AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM CHINNA ESSAKI MUTHU PANDIAN TO ESSAKIPANDIAN SUDALAIMUTHU THEVAR, AS PER AFFIDAVIT DATE: 27/07/2018 CL-736

I HAVE CHANGED MY NAME FROM SIRAL AHMAD ZUBAIR AHMAD / SIRAJ AHMED ZUBAIR AHMED TO SIRAJ AHMED ZUBAIR AHMED SIDDIQUI, AS PER AFFIDAVIT, DATE: 27/07/2018 CL-736 A HAVE CHANGED MY NAME FROM

RAJESH NAVINCHANDRA VEERA TO RAJESH NAVINCHANDRA VIRA, AS PER AFFIDAVIT, DATE: 27/07/2018 CL-736 B HAVE CHANGED MY NAME FROM MULCHAND BHAVANJI MARU TO DEVCHAND BHAVANJI MARU, AS PER AFFIDAVIT. DATE: 27/07/2018 CL-736 C

### PUBLIC NOTICE PUBLIC NOTICE Shri Gokul Kalu Mistry has reported

Winmore Leasing & Holdings Ltd.

Ashiana 69-C , Bhulabhai Desai Road Mumbai - 400 026 Tel. No.: 022- 23686618 Fax No.: 022-23684644 CIN: L67120MH1984PLC272432 E-mail Id: ho@hawcoindia.com Notice is hereby given that the Board of Directors of the Company will meet on 8th August, 2018 to consider the unaudited financial results for the

quarter ended 30th June, 2018. Also refer www.msei.in

www.winmoreleasingandholdings.com

# महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण

# ई-निविदा सूचना/प्रथम बोली

कार्यकारी अभियंता, विद्युत/प्राधिकरण, म्हाडा, कलानगर, गृहनिर्माण भवन, पहिला मजला, रुम. नं. २१२, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ या कार्यालयामार्फत खालील दर्शविलेल्या कामाकरिता ब-२ (बाबनिहाय) नमुन्यात Digitally Signed & unconditional ऑनलाईन ई-निविदा, नोंदणीकृत एजन्सी की ज्यांची शासकीय/निमशासकीय संस्थेमध्ये वाहने पुरविण्याचा कमीत कमी ३ वर्षे अनुभव व कमीतकमी १५ वाहने (१००० सीसी वरील) मालकीची असणाऱ्या ठेकेदाराकडून दि. ३०/०७/२०१८ ते दि. ०१/०९/२०१८ या कालावधीत ई-निविदा मागविण्यात येत आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई स्थित विभागीय मंडळांना एकूण २९ वाहने, १००० सीसी क्षमता व वरील वातानुकुलीत [डिझेल/पेट्रोल/सीएनजी] इंधनावरील भाडेतत्त्वावर दोन वर्षाकरिता उपलब्ध करून देण्याबाबत.

वरील कामाबद्दलची सर्व माहिती खालील नमूद वेबसाईटवर उपलब्ध आहे.

1) http://mahatenders.gov.in

2) http://mhada.maharashtra.gov.in

कार्यकारी अभियंता/विद्युत प्राधिकरण. ठिकाण: मुंबई

Gulf Quality Endurance Passion

Gulf Oil Lubricants India Limited Registered Office: IN Centre, 49/50, MIDC 12th Road, Andheri (East) Mumbai - 400 093 CIN: L23203MH2008PLC267060 Email: secretarial@gulfoil.co.in Web site: www.gulfoilindia.com

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, August 7, 2018 to consider and approve inter-alia, the unaudited financial results of the Company for the first quarter and three months ended June 30, 2018.

The said Notice is available on the Company's website www.gulfoilindia.com and also on the website of Stock Exchanges viz. BSE Limited www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com. For Gulf Oil Lubricants India Limited

Vinayak Joshi Company Secretary & Compliance Officer Place : Mumbai Date : July 27, 2018

HINDUJA GROUP

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर,

मुंबई खंडपीठ

संयुक्त कंपनी योजना अर्ज क्र. १११४ सन २०१७

संयुक्त कंपनी योजना याचिका क्र. १४२९ सन २०१८.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या बाबींमध्ये;

कंपनी ॲक्ट २०१३ च्या कलम २३० ते २३२

सहवाचता (कॉम्प्रोमायजेस, अरेंजमेंट्स आणि

अमाल्गमेश) नियम २०१६ च्या बाबतीत.

स्पिकल्लीन-टेक सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड

विलिनीकरणाच्या योजनेच्या बाबतीत.

याचिकेच सुनावणीची सूचना

स्पार्कल क्लिन टेक प्रायव्हेटद्वारे स्पार्कक्लीन-टेक सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेडच्या

अंतर्गयनाद्वारे विलिनीकरणाच्या योजनेच्या मंजुरी करीता कंपनी ॲक्ट, २०१३ च्या

कलम २३० ते २३२ अंतर्गत संयुक्त कंपनी योजना एनसीएलटी, मुंबई द्वारे

२०.०७.२०१८ रोजी दाखल करण्यात आली आणि ७ सप्टेंबर, २०१८ रोजी

कोणीही व्यक्ती सदर याचिकेच्या बाजूने किंवा विरोधात जाण्यास इच्छुक असल्यास

याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित करण्यात आलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस

अगोदर याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडे पोहोचेल अशा पध्दतीने त्याच्या/तिच्या नाव

आणि पत्त्यासह त्यांच्या/तिच्याद्वारे किंवा त्यांच्या/तिच्या विकलांद्वारे सही केलेली

त्यांच्या/ तिच्या हेतूची सूचना याचिकाकर्त्यांच्या विकलांकडे पाठविणे आवश्यक

आहे, जेथे त्यांना याचिकेला विरोध करायचा आहे, विरोधाची पार्श्वभूमी किंवा

याचिकेची प्रत कोणत्याही व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी विहित

प्रभाराच्या प्रदानानंतर याचिकाकर्त्यांच्या कंपनीच्या वकिलांकडून पुरविण्यात येईल

CIN; L55101MH1981PLC024097; वेबसाईट :www.theleela.com

ग्राद्वारे सूचना देण्यात येते की, हॉटेल लिलाव्हेंचर लिमिटेडच्या सभासदांची ३७ वी वार्षिक

सर्वसाधारण सभा (एजीएम) ही एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार

करण्यासाठी सोमवार २० ऑगस्ट, २०१८ रोजी सकाळी ११.०० वा. सेंट ॲन्ड्रज ऑडिटोरियम.

सेंट डॉमनिक रोड, बांद्रा पश्चिम, आर्या विद्यामंदिर स्कूळ समोर होली फॅमिली हॉस्पिटलच्या मागे,

हिल रोडलगत, मुंबई-४०००५० येथे घेण्यात येणार आहे. एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष

२०१७-१८ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल सर्व सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर किंवा

इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नोंदणीकृत ई-मेल आयडीवर २७ जुलै, २०१८ रोजी पाठविण्यात आला

आहे आणि तो कंपनीची वेबसाईट www.theleela.com आणि कार्व्ही कॉम्प्युटरशेअर प्रायव्हेट

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुदींनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर

हस्तांतर पुस्तके ही ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतूकरिता गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन)

रुल्स, २०१४ च्या नियम २० वळोवेळी सुधारणेनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड

डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनामध्ये

सभासदांना कार्व्हीद्वारे पुरविलेल्या एजीएमच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन

इलेक्ट्रॉनिक मतदान पध्दत (द्रस्थ ई-मतदान) वापरून एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व

ई-मतदानाचा कालावधी शुक्रवार १७ ऑगस्ट, २०१८ रोजी (सकाळी ९.०० वा. भाप्रवे.) सुरू

होईल आणि रविवार १९ ऑगस्ट, २०१८ रोजी (सायं. ५.०० वा. भाप्रवे.) संपेल. सदर कालावधी

दरम्यान सभासद इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करू शकतात. दरस्थ ई-मतदान मॉड्यूल १९

सभासदांचे मतदनाचे हक्क हे १० ऑगस्ट, २०१८ (''कट ऑफ तारीख'') रोजीस कंपनीच्या भरणा

कोणीही व्यक्ती जे कट ऑफ तारखेस कंपनीचे सभासद आहेत ते एजीएममध्ये मतदान किंवा दरस्थ

ई-मतदान वापरून एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी पात्र

मतपत्रिकेमार्फत मतदानाची सुविधा एजीएममध्ये सुध्दा उपलब्ध करण्यात येईल आणि ज्या

सभासदांनी दुरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले नाही त्यांना एजीएममध्ये त्यांचा हक्क वापरणे

राक्य होईल. ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी दुरस्थ ई–मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुध्दा

सभासदांनी दोन्ही माध्यमाने मतदान केल्यास ई–मतदान ग्राह्य धरण्यात येईल आणि बॅलट अवैध

समजण्यात येईल. ठरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर सुधारणा करण्याची

कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत

आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारखेस शेअर्स धारण केले आहेत ते evot-

ng@karvy.com येथे विनंती करून लॉगीन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापी

जर त्या व्यक्तीने दुरस्थ ई-मतदानासाठी अगोदरच कार्व्हींकडे नोंदणी केली असल्यास ते मतदान

मतदानाचे निष्कर्ष एजीएमपासून दोन दिवसात कंपनीची वेबसाईट www.theleela.com वर

ठेवण्यात येतील आणि कंपनीचे शेअर्स सूचीबध्द असलेल्या स्टॉक एक्स्चेंजला सुध्दा कळविण्यात

दुरस्थ ई-मतदान, बॅटल/मतदानाशी संबंधित तपशिलांकरिता एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा.

इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता कृपया फ्रिक्वेन्टली आस्क्ड

क्वेश्चन्स (एफएक्यूज) चा संदर्भ घ्यावा आणि भागधारकांकरिता 'ई-मतदान युजर मॅन्युअल'

https://evoting.karvy.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा श्री. अनिल

दळवी, व्यवस्थापक कार्व्ही यांना ०४०-६७१६ २२२२/ ६७१६ १६३१, ईमेल आयडी: evot-

सभेला हजर राहुन मतदान करण्यासाठी हक्कदार असलेली व्यक्ती व्यक्तिश: किंवा प्रतिपत्री व्यक्तीद्वारे

किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत मतदान करू शकते मात्र सभेला हजर राहून मतदान करण्यासाठी हक्कदार असलेल्या व्यक्तीने यथायोग्य सही केलेले विहित प्रपत्र/प्राधिकारपत्र सभेपूर्वी किमान ४८

हॉटेल लिलाव्हेंचर लिमिटेड करिता

ॲलन फेर्नस्

कंपनी सचिव

ing@karvy.com किंवा त्यांचा टोल फ्री क्र. १-८००-३४५४-००१ वर संपर्क करावा.

तास अगोदर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

झालेल्या समभाग भांडवलामधील त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणात राहतील.

एजीएमला हजर राहू शकतात परंतू सभेत पुन्हा मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत

करण्यासाठी विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात.

लिमिटेड (कार्व्ही) ची वेबसाईट https://evoting.karvy.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

ते सोमवार, २० ऑगस्ट, २०१८ (दोन्ही दिवस मिळून) पर्यंत बंद राहतील

ठरावांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा पुरविली आहे.

ऑगस्ट, २०१८ (सायं. ५.००) नंतर कार्व्हीद्वारे बंद करण्यात येईल.

एनसीएलटी, मुंबई येथे सुनावणी करीता निश्चित करण्यात आली.

शपथपत्राची प्रत सदर सूचनेसह पाठविणे आवश्यक आहे.

स्पार्कक्लनी-टेक सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड.

दुकान क्र. ८९, गौतम कॉम्प्लेक्स, प्लॉट क्र. १७/१८

सेक्शन ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, मुंबई-४०० ६१४

कंपनी ॲक्ट, २०१३ अंतर्गत विधिसंस्थापित

कंपनी आणि ज्याचे नोंदणीकृत कार्यालय आहे

स्पार्कल क्लीन टेक प्रायव्हेट लिमिटेड.

कंपनी ॲक्ट. १९५६ अंतर्गत विधिसंस्थापित

कंपनी आणि ज्याचे नोंदणीकृत कार्यालय आहे

दुकान५/सी, प्रेमकटीर २, १७७, मरीन डाईव्ह,

मुंबई-४०० ०२०.

दिनांक २३/०७/२०१८

सीआयएन क्र. यु७४९९९एनएच२०१६पीटीसी२८१६५२

कंपनी)

(हस्तांतरक कंपनी) द्वारे स्पार्कल क्तीन टेक प्रायव्हेट लिमिटेड

यु४१०००एमएच२००५पीटीसी१५५२९६ च्या अंतर्लयनाद्वारे

... पहिली याचिकाकर्ती कंपनी/हस्तांतरीत कंपनी

... दुसरी याचिकाकर्ती कंपनी/हस्तांतरीत कंपनी

याचिकाकर्त्यासाठी वकील

१००६, धीरज वॅली, साई बाबा कॉम्प्लेक्स.

सिबा रोड, गोरेगाव (पू.), मुंबई-४०० ०६३

हॉटेल लिलाव्हेंचर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: दि लिला, सहार, मुंबई-४०००५९

ई-मेल: investor.service@theleela.com

फोन: ०२२-६६९१ १२३४, फॅक्स: ०२२-६६९१ १४५८

सीआयएन

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांना या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, गाव मौजे: धोवली तहसिल वसई, जिल्हा पालघर येथील वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या हद्दीतील घर क्र. वी.वी. 18/1754 हे घर व त्या खालील जमीन ही मिळकत ही 1. श्रीमती नीता दिपक गव्हाणकर, 2. श्री. चेतन दिपक गव्हाणकर व 3. माणिक गव्हाणकर ऊर्फ माणिक वालावलकर यांच्या मालकीची आहे. सदर मिळकतीबाबत वसई दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर वसई येथे मे. थ्री एस.एफ. ऑटो व इतर ३ यांनी विशेष दिवाणी दावा क्र. 130/17 हा दाखल केला आहे. तरी सदर मिळकतीबाबत कुणीही त्रयस्थ व्यक्तीने व्यवहार करू नये व केल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस व्यवहार करणारे इसम

जबाबदार राहतील याची नोंद घेणे पत्ता: जे. आर. ए. लॉ. असोसिएटस्, पहिला मजला, क्राफ्ट बेकरीच्यावरती, इंदिरा गांधी गार्डनच्यासमोर, गुरुनानक नगर, नवघर, वसई रोड (प.), तालुका: वसई, जिल्हा: पालघर. दिनांक: 27-07-2018.

जे. आर. ए. लॉ. असोसिएटस्तर्फे

पार्टनर ॲड. रॉबर्ट डिॲब्रिओ वकील

फिनिक्स ए आर सी प्रायव्हेट लिमिटेड नों. कार्यालय : दानी कॉपॉरेट पार्क, 5 वा मजला, 158, सी.एस.टी. रोड, कलिना, संताकुङ्ग (पू.),मुंबई-400098. दू. 022-67412314, फॅक्स : 022-67412313, सीआयएन : U67190MH2007PTC168303 ई-मेल : info@phoenixarc.co.in, वेबसाईट : www.phoenixarc.co.in

शुद्धीपञ्चक हे खालील कर्जदार ए. डी. आशध (आय) प्रायवेट लिमिटेडच्या बाबतीत फिनिक्स ए आर सी प्रायवेट लिमिटेडच्या ताबा नोटिसच्या अतिरिक्त आहे. जे दि. 12.07.2018 रोजी "द फ्रि प्रेस जर्नल" (इंग्लीश) आणि "नवशक्ती" (मराठी) या वृत्तपत्रात प्रकाशित झाले होते. म्हणूनच तुम्हाला विनंती आहे की मुंबई हे रबाळे सोबतचे ठिकाण आहे. दि. 12.07.2018 रोजी प्रकाशित झालेल्या अन्य सर्व अटीच्या ताब्यांत कायम राहतील.

दिनांक : स्वाले/मुंबई स्थळ : 28/07/2018

अधिकृत अधिकारी "फिनिक्स ए आर सी प्रा. लि., फिनिक्स ट्रस्ट एफव्हाय 18-8"



युरोटेक्स इंडस्ट्रीज ॲन्ड एक्सपोर्टस् लिमिटेड नोंद. कार्यालय: १११०, रहेजा चेंबर्स, ११वा मजला, २१३, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१, **द्र**.: ०२२ ६६३० १४०० **फॅक्स**: ०२२ २२०४ ४१३९ संकेतस्थळ:www.eurotexgroup.com;ईमेल:eurotex@eurotexgroup.com सीआयएनः एल७०२००एमएच१९८७पीएलसी०४२५९८

| सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची सभा दिनांक ३० जून, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी शनिवार, दिनांक ११ ऑगस्ट. २०१८ रोजी घेण्यात येणार आहे.

वरील सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच www.eurotexgroup.com वर आणि स्टॉक एक्सचेंजेसचे संकेतस्थळ www.nseindia.com आणि www.bseindia.com वर सुद्धा युरोटेक्स इंडस्ट्रीज ॲन्ड एक्सपोर्टस् लिमिटेड करिता

ठिकाणः मुंबई दिनांकः २७ जुलै, २०१८

राहल रावत कंपनी सचिव

# जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, मे. बाफना मेटस्ट्रिप्स प्रा. लि. हे परिचित बिल्डिंग |माहिमवाला बिल्डिंगचे मालक आहेत, स्थित सी. एस. क्र. २/११०३, गिरगाव विभाग, खेतवाडी मुख्य रोड आणि खेतवाडीचे जंक्शन, १२ वी लेन, डी वॉर्ड, आमच्या कार्यालयाचा पत्ता आहेः १३३, किका स्ट्रीट, गुलालवाडी, मुंबई-४०० |००४. खालील **परिशिष्टात** अधिक तपशिलात वर्णन केलेली स्थावर मालमत्ता पुनर्विकास करण्याचा हेतू आहे, जी सध्या खालील भाडेकरू/अधिवासी यांच्या ताब्यात आहे, म्हणजेच,

अनु. क्र.	भाडेघर क्र.	मजले	भाडेकरुंचे नाव	अधिवासींचे नाव	
१	१	तळ	ए. बी. सरकारी	बेकायदेशीर अधिवासी/बेकायदा प्रवेश करणारा	
?	?	तळ	शुभम महावीर गडीया	शुभम महावीर गडीया	
Ą	ş	तळ (बाह्यगृह)	विनोद सुखराज रैसोनी	विनोद सुखराज रैसोनी	
8	8	१ ला	मे. बाफना मेटस्ट्रिप्स प्रा. लि.	मे. बाफना मेटस्ट्रिप्स प्रा. लि.	
ų	ų	२ रा	मे. प्रिसाइस रिअल्टी प्रा. लि.	मे. प्रिसाइस रिअल्टी प्रा. लि.	
ξ	ξ	तळ	लकी महावीर गडिया (दुकान)	लकी महावीर गडिया (दुकान)	

कोणालाही वरील सदर मालमत्तेवर किंवा दुकानावर/कार्यालय/खोल्या/फ्लॅटस् किंवा सदर इमारतीमधील भाडेघर किंवा त्याच्या कोणताही भागांवर कोणतेही हक्क, हितसंबंध, दावा किंवा मागणी, जसे की विक्री, अदलाबदल, गहाण, बक्षीस, न्यास, वारसा, ताबा, सुविधाधिकार, कुळवहिवाट, भाडेपट्टा, धारणाधिकार, अभिहस्तांकन, देखभाल किंवा जे जे काही असेल ते तर त्यासाठी त्यांनी लिखित स्वरुपात ह्या प्रसिध्दीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत पुढील पत्त्यावर कळवावे, पत्ता आहेः १३३, किका स्ट्रीट, गुलालवाडी, मुंबई-४०० ००४, कसूर केल्यास कोणताही थकीत दावा, मागणी किंवा हरकत नाही असे गृहित धरण्यात येईल आणि कोणताही दावा, हक्क, नामाधिकार, हितसंबंध किंवा मागणी नाही प्राप्त झाली तर ती त्यागित आणि सोडून दिले आहे असे गृहित धरण्यात येईल. कोणतीही हरकत, मागणी किंवा दावा १४ दिवसांच्या अवधीनंतर विचारात घेतला जाणार नाही आणि त्यानंतर सदर स्थावर मालमत्तेच्या विकासाची प्रक्रिया सुरु करण्यात येईल.

# वरील संदर्भित मालमत्तेचे परिशिष्ट

गिरगांव विभागाच्या प्लॉट धारक सी. एस. क्र. २/११०३ चे सर्व ते भाग आणि विभाग खेतवाडी मुख्य रोड, खेतवाडीचे जंक्शन, १२ वा लेन स्थित मुंबई शहराच्या नोंदणीकरण उप-जिल्हा आणि जिल्ह्यात, मोजमापित ४७९.१० एस. एम. किंवा आस-पास तसेच तेथील बिल्डिंगचे गिरगांव विभागातील सी. एस. क्र. २/११०३ खितवाडी मुख्य रोड आणि खेतवाडीचे जंक्शन, १२ वा लेन, डी वार्ड इमारतीला तळमजला अधिक दोन वरचे मजले आणि एक बाह्यगृह आहे.

दिनांकः २८ जुलै, २०१८ श्री. प्रियंका जे. बाफना

TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

मे. बाफना मेटस्ट्रिप्स प्रा. लि.

# MCX

Notice - Investor Awareness

Programme MCX-IPF is conducting an 'Awareness Programme on Commodity Derivatives' Date: Saturday, July 28, 2018 Venue: Kanti Visaria Hall, M. Karve Road, Ghantali, Thane (West) - 400602 Time: 5:30 p.m.

Limited seats. To confirm participation, please contact: 82912 67660 by July 28, 2018 Issued in Public Interest by

Multi Commodity Exchange Investor (Client) Protection Fund Date: July 27, 2018 Place: Mumbai

### जाहिर सूचना

आमचे अशील म्हणजे श्री. दिपचंद एस. उपलब्ध करण्याचा हेतू आहे.

सदर मिळकतीच्या संबंधित खालील मूळ शृंखला हक्क विलेख अहवाल हरवले/गहाळ झाले.

मे. पुष्पा कंस्ट्रक्शन कंपनी (डेव्हलपर) आणि **श्री. प्रभाकर मितृलाल शर्मा** (अध्यक्ष), श्री. विट्ठल अण्णा कांबळे (सेक्रेटरी), श्री. प्रकाश मोतीराम कानडे (खजिनदार) (खात्रीदायक पक्ष) आणि **श्रीम.** शिला प्रभाकर शर्मा (निवासी) आणि द्वारे दिनांक १४.११.१९९६ रोजीचे मूळ करारपत्र. फ्लॅट धारक क्र. ६०२ च्या संबंधित

आणि **श्री. प्रभाकर मितुलाल शर्मा** (अध्यक्ष), श्री. विट्ठल अण्णा कांबळे (सेक्रेटरी), श्री. प्रकाश मोतीराम कानडे (खजिनदार) (खात्रीदायक पक्ष) आणि **श्रीम. हेमलता अशोक गायकवाड** (निवासी) याच्यांमध्ये आणि द्वारे दिनांक १४.११.१९९६ रोजीचे मूळ करारपत्र. सर्व व्यक्तींना सदर फ्लॅट्स च्या संबंधित कोणताही दावा/आक्षेप असल्यास विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, बक्षीस, विश्वस्त, पोटगी, वारसा, कुळवहिवाट, वहिवाट, धारणाधिकार, सुविधाधिकार, परवाना किंवा

दिवसांच्या आत निम्नस्वाक्षरीकारांना सही/-लिगलआय व्हेंचर वकील-उच्च न्यायालय,

कांदिवली (पू), मुंबई-४०० १०१.

 $T\Lambda T\Lambda$ 

हलदर यांच्यावतीने तमाम जनतेला यादारे सूचना देण्यात येते ज्यांचा मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या नोंदणीकृत जिल्ह्यातील मुंबई महानगरपालिकेच्या जी-नॉर्थ वॉर्डच्या न्यायाधिकरणातील तालुका आणि जिल्हा मुंबई, धारावी विभाग येथे असलेले आणि वसलेले स्थित धारक सीटीएस क्र. १८१ (भाग) जिमनीचे ते सर्व भाग आणि विभागावर बांधकामित (यानंतर उल्लेखित सदर मालमत्ता) खांबदेव नगर सोमेश्वर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. अशा ज्ञात सोसायटीचे इमारत क्र. ए-२ मधील ६ व्या मजल्यावर प्रत्येकी मोजमापित २२५ चौ. फू. चटई क्षेत्र दोन **फ्लॅट धारक क्र.** ६०१ आणि ६०२ च्या तारणाविरोधात कर्ज

फ्लॅट धारक क्र. ६०१ च्या संबंधित

मे. पुष्पा कंस्ट्रक्शन कंपनी (डेव्हलपर)

याशिवाय कोणत्याही मार्गे सारखे ओळखले जाणाऱ्या लिखित स्वरुपात विनंतीपूर्वक प्रसिध्दीच्या दिनांकापासून सात (७)

दिनांक २८ जुलै, २०१८ २०४, २५५ आणि २५६, व्ही मॉल, साईधामच्या पुढे, ठाकूर कॉम्प्लेक्स,

विषयः इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲन्ड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) अकाऊंटकडे कंपनीच्या समभागांचे हस्तांतरण

कंपनी अधिनियम, २०१३ ("ॲक्ट") चे कलम १२४ (६) सहवाचता वेळोवेळी सुधारित केलेला निगम व्यवहार मंत्रालयाद्वारा अधिसूचित करण्यात आलेला इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲन्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रान्सफर आणि रिफंड) रूल्स २०१६ ('रूल्स') च्या तरतुदीनुसार सदर सूचना प्रसिद्ध करण्यात येत आहे.

ॲक्ट आणि रूल्समध्ये इतर बाबींसमवेत दावा न केलेला लाभांश आयईपीएफकडे हस्तांतरित करण्याची तरतूद आणि क्रमवार सात वर्षे वा अधिक करिता दावा न केलेल्या लाभांशासंबधीचे शेअर्स आयईपीएफ अकाऊंटकडे हस्तांतरित करण्याच्या तरत्दीचा समावेश आहे.

कंपनीने ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यासाठी पात्र आहेत त्या संबंधित भागधारकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर वैयक्तिक पत्रव्यवहार पाठविला आहे. कंपनीने ज्यांचा लाभांश क्रमवार सात वर्षाकरिता दावारहित पडून राहिला आहे आणि ज्यांचे शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित होण्याकरिता देय आहेत त्या संबंधित भागधारकांचा संपूर्ण तपशील त्यांची वेबसाईट www.tcs.com यावर सुद्धा अपलोड केला आहे. जर संबंधित भागधारकांनी **१६ नोव्हेंबर, २०१८** पर्यंत लाभांशाचा दावा न केल्यास, संबंधित भागधारकांद्वारा धारण केलेले शेअर्स कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीद्वारा खालील पद्धतीने आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात येईल.

जर शेअर्स धारण केलेले असतीलः

• प्रत्यक्ष स्वरूपातः नवीन शेअर प्रमाणपत्र (त्रे) जारी करण्यात येईल आणि आवश्यक सोपस्काराची पूर्तता झाल्यानंतर आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यात येतील. भागधारकांच्या नावे नोंदणीकृत असलेली मूळ शेअर प्रमाणपत्र (त्रे) रहबातल आणि अपरक्राम्य मानली जातील.

• डिमॅट स्वरूपात: कंपनी आयईपीएफच्या नावे डिमॅट खात्यामध्ये असलेल्या शेअर्सच्या हस्तांतरणाकरिता कॉर्पोरेट कारवाईच्या माध्यमातून डिपॉझिटरीला कळवील.

भागधारकांनी नोंद घ्यावी की, शेअर्स आणि दावारहित लाभांश आयईपीएफकडे हस्तांतरित झाल्याचे घडल्यास, संबंधित भागधारक वेबसाईट www.iepf.gov.in वर उपलब्ध असलेले विहित प्रपत्र आयईपीएफ-५ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर करून आणि प्रपत्र आयईपीएफ-५ मध्ये नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह रितसर सही केलेली त्याची प्रत्यक्ष प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाकडे पाठवून आयईपीएफ कडून ह्याचा दावा करण्यासाठी हक्कदार आहेत.

भागधारकांनी पुढे नोंद घ्यावी की, कंपनीने तिची वेबसाईट www.tcs.com यावर अपलोड केलेला संबंधित भागधारकांचा दावारहित लाभांश आणि शेअर्सचा तपशील म्हणजे रूल्सनुसार आयईपीएफकडे शेअर्सचे हस्तांतरण करण्याच्या हेतूकरिता कंपनीद्वारा नवीन शेअर प्रमाणपत्राच्या जारी करण्यासबंधीची पर्याप्त सूचना समजण्यात यावी. कृपया नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे हस्तांतरित झालेला दावारहित लाभांश आणि समभागासंबंधी कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाही.

जर भागधारकांना या विषयासंदर्भात कोणतीही चौकशी करावयाची असल्यास, त्यांना कंपनीने रजिस्ट्रार्स ॲन्ड ट्रान्सफर एजंट, टीएसआर दाराशॉ लिमिटेड, युनिटः टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, ६-१० हाजी मूसा, पत्रावाला इंडस्ट्रीयल इस्टेट, २०, डॉ. ई होझेस रोड, महालक्ष्मी, मुंबई-४०० ०११, दूरध्वनीः ९१ २२६६५६८४८४, फॅक्सः ९१ २२६६५६८४९४, वेबसाईटः www.tsrdarashaw.com येथे संपर्क साधता

> टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड करिता राजेंद्र मोहोळकर

कंपनी सचिव

नोंदणीकृत कार्यालयः ९वा मजला, निर्मल बिल्डिंग, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ द्रः ९१ २२ ६७७८९५९५

सीआयएनः एल२२२१०एमएच१९९५पीएलसी०८४७८१

ई-मेलः investor.relations@tcs.com, वेबसाईट www.tcs.com

ठिकाणः मुंबई

तारीखः २६ जुलै, २०१८

प्रोप्रायटर ॲडव्होकेटस् ॲण्ड सॉलिसिटर्स

Website: www.basantagro.com CIN No:- L24120MH1990PLC058560 Notice is hereby given that the meeting of the Board of Directors will be held on 10.08.2018 at Corporate Office at 95 & 96 'C' Wing Mittal

BASANT AGRO TECH (I) LTD.

Plot No. 13/2, Nr. S.T. Workshop,

Kaulkhed, Akola - 444001.

company for the quarter ended on 30.06.2018. Mumbai For Basant Agro Tech (1) Ltd.

Company Secretary

Court, Nariman Point, Mumbai-

400021 to consider and approve the

Unaudited Financial Results of the

# सूचना

सूचना घ्यावी की, मी, श्री. लेनार्ड नेव्हिले सी. सॅम्पी यांच्या खालील उल्लेखित मिळकतीच्या नामाधिकाराची तपासणी करीत आहे.

ज्या व्यक्तीचा सदर मिळकतीवर

नामाधिकार विलेख जमा करणे.

वारसा, मृत्युपत्रातील वाटा, शपथपत्र,

हस्तांतरण, गहाण, विक्री, भेट, धारणाधिकार, प्रभार, न्यास, निर्वाह, सुविधाधिकार किंवा अन्य कोणत्याही मार्गाने कोणताही शेअर किंवा त्याविरुध्द दावा/हितसंबंध असल्यास निम्नस्वाक्षरीकारांस दस्तावेजांसह पोचपावतीसह नोंदणीकृत पोस्टाद्वारे जी-५, तळमजला, मुकुट, बी विंग, २०-बी, एस. व्ही. रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०० ०५० येथे सूचना प्रकाशनाच्या (१४) चौदा दिवसांत कळविणे, अन्यथा असे कोणतेही दावे असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित आहेत, असे

## परिसराचे वर्णन

समजण्यात येईल.

जिमनीचे **ते सर्व** भाग व विभाग मोजमापित १०६.२ चौरस मीटर्स किंवा आसपास त्यासह त्यावरील उभारीत रचना धारक घर क्र. ४९ए आणि धारक सी.टी.एस. क्र. बी/२०६/ए, गाव बांद्रा असलेले वसलेले आणि स्थित चॅपल रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई-४०० ०५०, मुंबई शहर आणि उपनगरातील नोंदणीकृत जिल्हा आणि

| दिनांक २७ जुलै, २०१८ सही / -

(शैलेश एस. कपाडिया) वकील आणि कायदेतज्ज्ञ

जाहीर सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, १) कनैयालाल किशिनदास ऊर्फ कनैयालाल किशिनदास मुरपाना, २) शामलाल किशनदास ऊर्फ शामलाल किशनदास मुरपाना, ३) अशोक किशिनदास ऊर्फ अशोक किशिनदास मुरपाना आणि ४) महेश किशनदास ऊर्फ महेश किशनदास मुरपाना, सर्व राहणार मुंबई येथील निम्नलिखित परिशिष्टात वर्णन करण्यात आल्याप्रमाणे सर्व बोजे, गहाण, वाद यापासून मुक्त व बाजारयोग्य मालकी हक्क यासह निम्ननमूद दुकान नं. ५ व शेअर्स माझ्या अशिलांना विक्री आणि/किंवा हस्तांतरणास वाटाघाटी करीत आहेत. दुकान नं. ५ किंवा त्याच्या कोणत्याही भागावर आणि शेअर्सच्या विरोधात किंवा प्रती भाडेपट्टा, पोटभाडेपट्टा, परवाना, भोगवटा, विक्री, अदला-बदल, व्यवस्था, गहाण, समन्यायी गहाण, बक्षीस, विश्वस्त, मृत्युपत्रित दान, कब्जा, धारणाधिकार, भार, देखभाल, सुविधाधिकार, विकासा-धिकार, करार, संयुक्त उपक्रम, भागीदारी इत्यादी आणि कोणाही

बी, राजाबहादर कंपाऊंड, अंबालाल दोशी मार्ग, (हनुमान स्ट्रीट), फोर्ट, मुंबई-४०० ०२३ येथे त्याच्या कागदोपत्री पुराव्यांसह लेखी कळविणे याद्वारे गरजेचे आहे, अन्यथा दुकान नं. ५ व शेअर्सची विक्री आणि/किंवा हस्तांतरण असा दावा व हितसंबंधाच्या कोणत्याही संदर्भाशिवाय पूर्ण केला जाईल व तत्सम काही असल्यास ते सर्व हेतू व उद्दिष्टांसाठी त्यागित मानण्यात

व्यक्तीच्या ताब्यात मूळ मालकी

विलेख किंवा अन्य कोणत्याही मार्गाने

कोणताही दावा असणाऱ्या व्यक्ती

किंवा व्यक्तींनी तत्सम ह्या सूचनेच्या

प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांत

निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय

नं. ११५-११६, ३ रा मजला, २४-

### उपरोक्त संदर्भित परिशिष्ट महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह सोसायटीज्

ॲक्ट, १९६० च्या तरत्दींअंतर्गत नोंदणीकृत व त्यातील निर्धारित नियमांतर्गत दिनांक २३ जून, १९७७ च्या १९७७ च्या क्र. बीओएम/ जीईएन/९८० अंतर्गत खार मधुबन प्रिमायसेस को- ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडद्वारे निर्गमित प्रतिलिपी शेअर सर्टिफिकेट नं. १८ मध्ये समाविष्ट असलेले विभिन्न क्र. ८६ ते ९० (दोन्ही समाविष्ट) धारक प्रत्येकी रु. ५०/- चे पाच शेअरसह मोजमापित ३०४ चौ. फूट चटई क्षेत्र आणि ६४१, पी. डी. हिंदुजा रोड, खार (पश्चिम), मुंबई-४०० ०५२ येथे स्थित मधुबन म्हणून ज्ञात बिल्डिंगच्या तळमजल्यावरील दुकान नं. ५ ची मालकी व सदर दुकान नं. ५ ह्याच्या भोगवटा अधिकारांसह अन्य सर्व शेअर, अधिकार, मालकी हक्क व हितसंबंधासह देखील एकत्रित सदर बिल्डिंग टी. पी. एस. III च्या गांव बांद्रा, तालुका अंधेरीच्या सी. टी. एस. नं. एफ/१८४ शी संलग्न फायनल प्लॉट नं. ६४१ वर बांधलेली आहे. दिनांक २७ जुलै, २०१८.

> विमला ॲण्ड कं. सही / -

# CPRO/A/266

# दिनांक: २७ जुलै, २०१८